

"प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत सुसंगत"
कार्यक्रम/उपक्रम/प्रशिक्षणाच्या आयोजनाबाबत.

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन परिपत्रक क्रमांक: एसएसए-२०१६/प्र.क्र. ६/एस.डी-१
मादाम कामा मार्ग हुतात्मा राजगुरु चौक
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२
दिनांक: ०१ जानेवारी, २०१६

संदर्भ -

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम दिनांक २२ जून, २०१५ चा शासन निर्णय

शासन परिपत्रक -

"प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची" अंमलबजावणी दिनांक २२ जून, २०१५ च्या शासन निर्णयानुसार राज्यात जोमाने काम सुरु आहे. त्यामधील विचार व तत्वानुसार कार्य होणे आवश्यक आहे. समांतर कार्यक्रम व वेगळ्याने उपक्रम घेण्यास प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत परवानगी नसतानाही अदयाप काही जिल्ह्यात उपक्रमाच्या नावाने वेगवेगळ्या गोष्टी सुरु आहेत. त्याची उद्दिष्टे स्पष्ट नाहीत. त्याचा मुलांच्या प्रत्यक्ष शिकण्याशी संबंध नाही.

२. शिक्षक, पर्यवेक्षीय यंत्रणा, डायट व राज्यस्तरीय संस्थांमधील लोकांना मागणीशिवाय प्रशिक्षण देण्यास बंदी आहे. परंतु, अदयापही अश्या प्रकारच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये काही संस्था आर्थिक व तांत्रिक सहायता उपलब्धता करुन देतात. तसेच, अंदाजपत्रक व कार्ययोजनेत आर्थिक तरतूद मंजूर असल्याने त्याचा विनियोग करण्याच्यादृष्टीने अनाढायी प्रशिक्षणाचे आयोजन विविध स्तरावरून केले जात आहे. त्याची उद्दिष्ट निश्चित नाहीत, परिणाम मिळत नाहीत, वेळेचा व निधीचा अपव्यय होत आहे आणि त्याचा थेट संबंध मुलांच्या शिकण्याशी नाही आणि उपयोगिता दिसून येत नाही.

३. यापुढे राज्यातील प्रत्येक मूल शिकेल यासाठीच समग्र कार्य होणार आहे. त्यानुषंगाने वरीलबाबी विचारात घेता सर्व स्थानिक प्राधिकरण, विभाग व राज्य स्तरीय संस्थांनी यापुढे कोणत्याही प्रकारचे उपक्रम, प्रशिक्षण शासनाच्या मान्यते शिवाय घेवू नयेत. सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची उद्दिष्ट विचारात घेवून त्याच्याशी सुसंगत अंदाजपत्रक व कार्ययोजना तयार करावी व ती शासनास मूल्यांकन व मान्यतेसाठी सादर करावी.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०१०११६२१०४२२२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(बी.आर.माळी)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

मा. मंत्री, शालेय शिक्षण विभाग यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई

प्रत माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी

- १) आयुक्त (शिक्षण), आयुक्त शिक्षण यांचे कार्यालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
- २) राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई
- ३) संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे
- ४) शिक्षण संचालक (माध्यमिक), माध्यमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
- ५) शिक्षण संचालक (प्राथमिक), प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
- ६) आयुक्त, महानगरपालिका (सर्व)
- ७) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
- ८) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग
- ९) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
- १०) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक/निरंतर), जिल्हा परिषद (सर्व)
- ११) शिक्षण निरीक्षक (दक्षिण / उत्तर / पश्चिम), बृहन्मुंबई
- १२) शिक्षण प्रमुख / शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी, महानगरपालिका (सर्व)
- १३) निवड नस्ती (एस.डी.१)